

## दिवाळी अंक 'रंगदीप' २०१७ साठी आवाहन!

नमस्कार मंडळी,

'महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्क' आणि 'मराठी विश्व न्यूजर्सी' यांच्या तर्फे प्रसिद्ध होणाऱ्या 'रंगदीप' दिवाळी अंकाला या वर्षी २७ वर्ष पूर्ण होत आहेत. ही अभिमानास्पद कामगिरी नोंदवून आम्ही देश-विदेशांत स्थायिक झालेल्या मराठी लेखक, कवी, चित्रकार, व्यंगचित्रकारांना अभिरुचीसंपन्न साहित्य व कलाकृती पाठविण्याचे आवाहन करित आहोत. या अंकाला वैविध्यपूर्ण बनविण्यासाठी लेख, कविता, कथा, प्रवासवर्णन, मुलाखत, पुस्तक परीक्षण, चित्रपट परीक्षण, संगीत परीक्षण, व्यंगचित्रं, निर्भेळ विनोद, चुटके आणि चविष्ट पाकक्रिया सुद्धा जरूर पाठवाव्यात. या दिवाळी अंकाच्या सजावटीसाठी मंडळांच्या गुणवान चित्रकार सदस्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.

### \*मुखपृष्ठ :

रंगदीप २०१७ च्या मुखपृष्ठासाठी आम्ही आपल्याला आवाहन करित आहोत. तर ते सुद्धा जरूर पाठवावे. मुखपृष्ठ ८" X ११" चे असावे. आवश्यक ते बदल करण्याचे हक्क रंगदीप समितीला असतील.

### \*अपेक्षित साहित्य व शब्दमर्यादा :

- कथा, लेख, निबंध: १५००
- चुटके: १५०
- पाकक्रिया, संकीर्ण उपयुक्त माहिती: ३००
- कविता: २० ओळी
- समस्यापूर्ती (कविता स्पर्धा): २० ओळी
- युवा विभाग

### \*साहित्य पाठविण्याचे नियम आणि मुदत :

साहित्य आपले स्वतःचे आणि इतरत्र प्रकाशित न झालेले असावे. रुपांतरित किंवा अनुवादित साहित्यावर मूळ लेखकाच्या नावासह तसा उल्लेख असणे आवश्यक आहे. न्यूयॉर्क व न्यूजर्सीच्या साहित्यिक/कलाकारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.

साहित्याच्या निवडीत निवड समितीचा निर्णय अंतिम राहिल. निवड न झालेले साहित्य परत पाठवले जाणार नाही. निवडलेल्या साहित्यात मोजकेपणा, सुस्पष्टपणा आणि शुद्धलेखन यांच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करण्याचा हक्क संपादकांना राहिल. प्रिंटरच्या तांत्रिक चुकींसाठी संपादक मंडळ वा प्रकाशक जबाबदार राहणार नाही. प्रत्येक कलाकृती बरोबर स्वतःचं संपूर्ण नाव, ई-मेल जरूर पाठवा.

### \*हस्तलिखित साहित्य :

ठळक scan करून पाठवावे.

### \*द्विपील वा printed/typewritten साहित्य :

ठळक scan करून पाठवावे.

**\*Electronic Version:**

http://www.google.com/transliterate या वेबसाईटवर मराठीमध्ये टाईप करता येते. नंतर ते Microsoft Word मध्ये copy करून, save करून किंवा email मध्ये copy करून आम्हांला पाठवावे. युनिकोड किंवा इतर कुठल्याही (आम्हाला वाचता येईल अशा) फॉन्टमध्ये टाईप केलेले साहित्य पाठवावे. मात्र टाईप करताना कुठला फॉन्ट वापरला तो आम्हाला जरूर कळवावे.

अंकासाठी स्वीकारलेल्या साहित्यापैकी एक लेख व एक कविता यांना 'संपादकाची पसंती' ने गौरवण्यात येईल. (जास्तीत जास्त फक्त ३ कविता पाठवाव्या.)

मुखपृष्ठ आणि इतर कलाकृती खालील ई-मेल वर पाठवा.

**\*संपादिका-किनी प्रभाकर- [editor.rangdeep@mmny.org](mailto:editor.rangdeep@mmny.org)**

सप्टेंबर १, २०१७ पर्यंत आपले साहित्य रंगदीपला मिळाले पाहिजे.

**\*युवा विभाग (Youth Corner):**

या विभागात मराठी आणि इंग्रजी साहित्याची आणि कलाकृतीची अपेक्षा आहे. मुलांच्या सोईसाठी या विभागाचे आवाहन इंग्रजीमधून दिले आहे आणि ते इंग्रजीतच लिहीलेले असावे.

\* १६-२२ वयोगटातील दोन सर्वोत्कृष्ट विजेत्यांना 'महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्क' चे अध्यक्ष श्री. संग्राम भोसले यांच्यातर्फे \$१०० आणि \$५० अशी रोख पारितोषिके देण्यात येतील. (Subject: 'What it means to be a Maharashtrian in the U.S.A.')

\* ५-१५ वयोगटातील दोन सर्वोत्कृष्ट विजेत्यांना 'महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्क' चे उपाध्यक्ष श्री. शिवराज भोसले यांच्यातर्फे \$१०० आणि \$५० अशी रोख पारितोषिके देण्यात येतील. (Subject: 'What Diwali means to me')

**\*समस्यापूर्ती (कविता स्पर्धा):**

संपन्न मराठी भाषेतल्या ज्येष्ठ व श्रेष्ठ कवींचे कर्तृत्व वादातीत आहे यात शंकाच नाही. या वर्षी श्री. श्रीकांत बोजेवार यांची कविता संपादिका-किनी प्रभाकर यांनी 'समस्यापूर्ती' कविता स्पर्धेसाठी निवडली आहे.

कुणाचंही जीवन परिपूर्ण आणि केवळ सुखी असत नाही. प्रत्येकाला आपापला 'क्रॉस' खांद्यावर वागवत जीवन प्रवास जगायचा आहे. त्याचं यथार्थ वर्णन कवी श्री. श्रीकांत बोजेवार यांनी या दोन ओळींमधून अत्यंत समर्पकरित्या व्यक्त केलंय.

एलतटावर\_जीवन\_अवघे\_पैलतटावर\_पूर्ण\_विराम

## मधे वाहते संघर्षाची नदी अनाहत, तिला प्रणाम !

ह्या सूत्राला धरून तुम्ही एक नवीन कविता तयार करायची आहे. वीस ओळींची मर्यादा आहे. आलेल्या कवितांमधून दोन कवितांचा रंगदीप-२०१७ मध्ये समावेश केला जाईल. सर्वोत्कृष्ट दोन कवितांना प्रत्येकी \$१०० आणि \$५० पारितोषिके देण्यात येतील.

### \*रंगदीप मराठी शब्दकोडे स्पर्धा :

महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्क चे ज्येष्ठ सभासद श्री. विनायक दामले यांनी तयार केलेले शब्दकोडे आणि स्पर्धेचे नियम महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्क [www.mmny.org](http://www.mmny.org) व मराठी विश्व न्यूजर्सी [www.marathivishwa.org](http://www.marathivishwa.org) यांच्या संकेतस्थळांवर ठेवण्यात येतील. स्पर्धकांची उत्तरे सप्टेंबर, १, २०१७ पर्यंत आम्हाला मिळाली पाहिजेत. संपर्क विषयक माहितीही वरील संकेतस्थळांवर देण्यात येईल. अचूक शब्दकोड्यांना \$१००.०० विभागून देण्यात येतील.

### \*जाहिराती आणि शुभेच्छा संदेश :

'रंगदीप' २०१७ मध्ये जाहिरात किंवा शुभेच्छा संदेश देण्यासाठी पुढील व्यक्तींशी संपर्क साधावा-

\*शिवराज भोसले (महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्क) 707-709-MMNY(6669)

email: [vicepresidentmmny.org](mailto:vicepresidentmmny.org)

\*अतुल आठवले (मराठी विश्व न्यूजर्सी) 617-233-2399,

email- [atulathavaleaa@gmail.com](mailto:atulathavaleaa@gmail.com)

आपली मुद्रणसिध्द जाहिरात किंवा शुभेच्छा संदेश 'रंगदीप' साठी सप्टेंबर, १, २०१७ च्या आत मिळणे आवश्यक आहे.

\*रंगदीपला मुद्रांकन, लेआऊट किंवा इतर मदत करण्याची इच्छा असल्यास दिवाळीची भेट म्हणून आपल्या मित्रमंडळींना किंवा कुटुंबियांना पाठवण्यासाठी रंगदीपच्या अधिक प्रती हव्या असतील तर आपली मागणीही सप्टेंबर, १, २०१७ च्या आत त्यांच्याकडे नोंदवावी.

धन्यवाद,

संपादिका-किनी प्रभाकर, सहसंपादक-निरंजन देव आणि रंगदीप २०१७ टीम

### \*An invitation to contribute to 'Rangadeep 2017' Youth Corner:

Maharashtra Mandal, NY and Marathi Vishwa, NJ invite second generation Marathi American authors, poets and artists to contribute to the Youth Corner of 'Rangadeep 2017', their annual Diwali Magazine in its twenty-seventh year. Your

original **unpublished** contributions such as short-stories, poems, articles in Marathi or English as well as drawings, paintings, cartoons, photo may be sent to [editor.rangdeep@mmny.org](mailto:editor.rangdeep@mmny.org)

Winners will be notified by Diwali (October 19, 2017) and the prizes will be distributed at NY and NJ Diwali functions. The winning entries will be published in 'Rangdeep 2017'. Judge's decision will be final.

**\*Maharashtra Mandal New York's President Mr. Sangram Bhosle** has sponsored (Age-16-22 years) first two winners \$100 and \$50 each. ( Subject: 'What it means to be a Maharashtrian in the U.S.A.')

**\*Maharashtra Mandal New York's Vice President Mr. Shivraj Bhosle** has sponsored (Age-5-15 years) first two winners \$100 and \$50 each. (Subject: 'What Diwali means to me')

Advertisements and Diwali Greetings: To place your camera-ready advertisement or Diwali Greetings in 'Rangadeep 2017' please call:

**\*Shivraj Bhosle, (Maharashtra Mandal New york)** at 707-709-MMNY(6669)  
email: vicepresident@mmny.org

**\*Atul Athavale (Marathi Vishwa New Jersey)** at : 617-233-2399  
email: atulathavaleaa@gmail.com

**The deadline for the ads and greetings is September 1, 2017**

**\*To volunteer for 'Rangdeep-2017' contact:**

**\*Sangram Bhosle (President: Maharashtra Mandal- New York)** at,  
707-709-MMNY(6669) OR email: president@mmny.org

**\*Ashish Nachane (President: Marathi Vishwa-New Jersey)** at,  
847-800-6002 OR email: ashish.nachane@gmail.com

If you need extra copies of Rangdeep 2017 to send to your friends or relatives as a Diwali present, they may be ordered in advance **before September 1, 2017**

Thanks!

Kini Prabhakarr (Editor),

Niranjan Deo (Co-editor) and Rangdeep 2017 team.

